



November 18, 2024

To,
The Manager,
Listing Department,
BSE Limitedz
P.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

Scrip Code : 504351 Scrip Id : EMPOWER

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Clipping of Outcome of Board Meeting held on November 14, 2024.

In accordance with regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on **November 14, 2024** have inter-alia considered, approved the unaudited financial results for the quarter ended September 30, 2024. In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You,

For **Empower India Limited**

Rajgopalan Iyengar
Director
DIN: 00016496

DEMAND NOTICE

BANK OF INDIA TALAWADE BRANCH
Taluka- Sawantwadi, District - Sindhudurg
Phone: 02363-266238,
Email: Talawade.Ratnagiri@bankofindia.co.in

The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 31/10/2024 in compliance of section 13 (2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice mentioned as per details. However, notice issued to the Borrower is returned unresponsive. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrower and address	Nature of Facility & Sanctioned Limit	Outstanding dues	Details of Secured Movable Asset
MR. Sudhir Suresh Aangchekar. Address: House.No. 786, Near Mahapurush Mandir, Taluka-Sawantwadi, District-Sindhudurg-416529 (Borrower/Hypothecator)	Vehicle TL Rs. 5,30,000/-	Rs. 2,84,108.11+ UCI from date of NPA+ Other expenses	Hypothecation Of Maruti Dzire VXI Registration No. MH07AG6548 Engine No. K12MZN221880 Chassis No. MA3CF63JF368183 Color : Magma Grey Fuel type: petrol Registration date: 28.09.2018

Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrower do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower is also prohibited under Section 13 (13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13 (2) of the SARFAESI Act, 2002. Borrower is advised to collect the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place: Ratnagiri
Date : 16/11/2024

Sd/-
Authorised Officer Bank of India

DEMAND NOTICE

Bank of India-Jakadevi Branch
Address- Riddhi-Siddhi Building,
House No.502, At Jakadevi, Post Khalgao, Tal. & Dist.Ratnagiri.
E-mail- Jakadevi.Ratnagiri@bankofindia.co.in
Tel: 02357-251152.

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 04.11.2024 in compliance of Section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower, demanding outstanding amount within 60 days from the issue of said notice, mentioned as per details. However, notice is issued to the borrower is returned unresponsive. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrower and address	Nature of Facility	Outstanding Dues	Details of Secured Asset
Mr.Hanumant Ramanna Chavali(Borrower-Mortgagor) & Mrs.Swati Hanumant Chavali (Co-Borrower-Mortgagor) Address - H.No.781, Hanuman Nagar, Mirjole, Tal. & Dist.Ratnagiri, 415639.	Housing TL Rs.9,80,000/- LAP TL Rs.2,25,000/- Total Rs.12,05,000/-	Rs.7,49,533.20/- + UCI from NPA+ Other Expenses. Rs.1,88,147/- + UCI from NPA + Other Expenses. Total Rs.9,37,680.20/-	All the piece and parcel of land and building, sheds, structures, fixtures erected and installed upon residential flat No. B-202, 2nd Floor, B-Wing, Samarth Krupa Apartment, Madhaliwadi, Survey No.1, Hissa No.61A1K (Old 142) (Khata no.84) Area 0-10-35 ahead of Kanchan Hotel, Hanuman Nagar area, Grampanchayat Mirjole, Tal. & Dist.Ratnagiri.

Borrower/Co-Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrower/Co-Borrower do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of the notice. The Borrower/Co-Borrower is also prohibited under Section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This Public is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower/Co-Borrower is advised to collect the original notice issued under Section 13(2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place: Ratnagiri
Date : 16.11.2024

Sd/-
Authorised Officer Bank of India

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under instructions from our client, investigating in the title of **MR. SANDEEP ANANT BHOR AND MR. SAMIR YAHSWANT SALOKHE** resident of Karjat, Raigad-410201 to the under mentioned property. Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any nature whatsoever in the undermentioned property or any part thereof by way of any Agreement, sale, transfer, mortgage, charge, lien, encumbrance, gift, bequest, release, exchange, easement, right, covenant and condition, tenancy, right of occupancy, assignment, lease, sub lease, leave and license, partnership deed, loans, use, possession, partition, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, attachment, injunction, decree, order, award, liens and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manner whatsoever and whatsoever are required to make the same known in writing, alongwith certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at **ADVOCATE PRAVIN SHANTARAM KAHDE, 2, LAXMI SADAN, OLD S.T.STAND, NERAL, KARJAT, RAIGAD-410201** and/or on the email ID advpshkade@gmail.com within Seven (7)days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without any reference to such claimants, if any, and the same shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All that piece and parcel of the agricultural land survey no.7/2 admeasuring 0-15-90(H. Aar.) in total having assessment Rs.2 and 81 paisa lying, being and situate in the Revenue Village - Beed Budruk, Karjat, District - Raigad-410201 and in the Registration District of Raigad.

Pravin Shantaram Kahde
Advocate
09326236923 / 0968999595

Date:07/11/2024

REX SEALING AND PACKING INDUSTRIES LIMITED
CIN: U28129MH2005PLC155252
Registered Office: A-207, 2nd Floor, Plot No.711 A, Byculla Services Industries, D K Road, Ghodapdeo, Byculla (East) Mumbai MH 400027. Tel. : 022 40021599
e mail ID : compliance@rexseal.com website address : www.rexseal.com

Statement of Standalone Unaudited Financial Result for the half year 30 September 2024
(Rs. In Lakh)

Particulars	Half Year Ended			For The Year Ended	
	30/09/2024	31/03/2024	30/09/2023	31/03/2024	31/03/2023
A Date of start of reporting period	01/04/2024	01/10/2024	01/04/2023	01/04/2023	01/04/2023
B Date of end of reporting period	30/09/2024	31/03/2024	30/09/2023	31/03/2024	31/03/2023
C Whether results are audited or unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited
1 Total Income	1,831.95	1,606.92	1,460.57	3,067.48	3,067.48
2 Profit (loss) Before exceptional & Extraordinary items and Tax	1691.18	1313.98	1395.22	2712.21	2712.21
3 Profit (loss) from ordinary activities before tax	140.77	292.94	65.35	355.27	355.27
4 Net Profit (+) / Loss (-) For the Period	115.28	198.21	47.10	245.30	245.30
5 Equity Share Capital	222.0	222.0	222.0	222.00	222.00
6 Other Equity	1,398.80	1,278.20	1,077.57	1278.20	1278.20
7 Earnings per share					
a. Basic	5.19	8.93	2.12	11.05	11.05
b. Diluted	5.19	8.93	2.12	11.05	11.05

Notes:
The above is an extract of the detailed format of Half yearly / Annual Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the Company's website.
Place :- Mumbai
Date :- November 14, 2024

Sd/-
Naresh M. Nayak
Managing Director
DIN : 00347765

DEMAND NOTICE

Bank of India-Ratnagiri Branch
Address- Savarkar Chowk,
Subhash Road, Ratnagiri - 415612.
Phone: 02352-223025
Email: Ratnagiri.Ratnagiri@bankofindia.co.in

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 30.10.2024 in compliance of Section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower, demanding outstanding amount within 60 days from the issue of said notice, mentioned as per details. However, notice is issued to the borrower is returned unresponsive. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrower and address	Nature of Facility	Outstanding Dues	Details of Secured Asset
1)Mr.Prashant Sadashiv Sawant (Borrower-Mortgagor) 2)Mr.Sadashiv Tukaram Sawant (Co-Borrower-Mortgagor) 3)Mr.Pravin Sadashiv Sawant (Co-Borrower-Mortgagor) Address - 1077, Adishakti Nagar, Karwanchiwadi, Behind Akashwani, Khedshi, Tal. & Dist. Ratnagiri.	Housing TL Rs.15,42,000/-	Rs.13,28,462.22/- + UCI from NPA+ Other Expenses.	House No.1077, Survey No.57A1A, Hissa No.13/2, Mauje Karwanchiwadi, Tal. & Dist.Ratnagiri in the name of Mr.Prashant Sadashiv Sawant (Borrower-Mortgagor), Mr.Sadashiv Tukaram Sawant (Co-Borrower-Mortgagor) & Mr.Pravin Sadashiv Sawant (Co-Borrower-Mortgagor)

Borrower/Co-Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrower/Co-Borrower do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of the notice. The Borrower/Co-Borrower is also prohibited under Section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This Public is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower/Co-Borrower is advised to collect the original notice issued under Section 13(2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place: Ratnagiri
Date : 16.11.2024

Sd/-
Authorised Officer Bank of India

PUBLIC NOTICE
INVITING RELATED TO LEASE AGREEMENT

We, the "TJSB SAHAKARI BANK LTD" whose registered office is situated at Plot No.B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (W)-400604 give this public notice that the immovable property mentioned in schedule below is owned by Late . Mr. Mohanlal Chandrabhushan Mishra, Late. Mrs. Hemangini Mohanlal Mishra, Mr. Pradeepkumar Mohanlal Mishra, Mr. Dilip Mohanlal Mishra, Mr. Sandeepkumar Mohanlal Mishra, Survey No. 36, Hissa No. 1 & 2 have developed the said property and has obtained Part Building Completion Certificate from Kalyan Dombivai Municipal Corporation vide its letter No. KDMC/NRV /CC/ KV/ OCC/666/21 dated 05-03-2021.

We are intending to make a lease agreement with the owners of the captioned property for long term lease of the property mentioned in the schedule below so if any person/s, society, institutions, groups, trusts, banks, etc. owns any rights of ownership or possession or lien or claim of whatsoever nature in respect thereof is hereby informed to raise any such rights or claims all within a period of seven days (7days) from the date of publication of this notice personally before the bank alongwith all documentary proof in original, upon expiry of which, no rights or claim of whatsoever nature shall be entertained.

SCHEDULE

All the piece and parcel of the immovable property bearing Shop No. 7 & Shop No. 8, totally admeasuring 978.44 Sq. ft. (Carpet), both on Ground floor, in a building known as "MISHRA COMPOUND", constructed on the plot of land bearing Survey No.36, Hissa No. 1 & 2, Ganpati Mandir Road, Titwala (East)- 421 605, lying being situated at Village Manda, Tal. Kalyan, Dist. Thane, within the limits of Kalyan Dombivai Municipal Corporation and in the Registration Dist. Thane and Sub-Registration Dist. Kalyan.

Address: TJSB SAHAKARI BANK LTD
Registered Office: Plot No.B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (W)-400604.
Tel: 91-022-6936 8500

EMPOWERINDIA LIMITED
CIN: L51900MH1981PLC023931
Regd Office: 25 /25A, 11nd Floor, 327, Nawab Building, D.N.Road, Fort, Mumbai - 400 001
Phone: 022- 22045055, 22045044, Mobile/Helpdesk No. : 9702003139
Email: info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024
(Rs. in Lakhs except EPS)

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Six months ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Six months ended 30.09.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	2311.300	2990.301	878.421	4571.560
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	118.366	207.111	64.989	213.679
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	118.366	207.111	64.989	213.679
Net Profit / (Loss) for the period after tax	118.366	207.111	64.989	213.679
Total Comprehensive Income for the period	118.366	207.111	64.989	213.679
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	11637.990	11637.990	11637.990	11637.990
Earning per equity share				
Basic:	0.010	0.017	0.006	0.018
Diluted:	0.010	0.017	0.006	0.018

Notes:
The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).
Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

Sd/-
Rajgopal Iyengar
Director - DIN: 00016496

Place: Mumbai,
Date: 14.11.2024

WARDWARD HEALTHCARE LIMITED
(Formerly known as Ayoki Mercantile Limited)
CIN : L17120MH1985PLC034972
Registered Office : Office No. 101, 1st Floor, Shree Sai Ashirwad CHS, Ghantali Path, Above Saibaba Mandir, Thane (West) - 400602, Village - Naupada, Tehsil - Thane, Dist. - Thane, Maharashtra
Corporate Office : 11, Windward Business Park, Opp. Aadicura Hospital, Jetalpura Road, Vadodara, Gujarat - 390 007, Corporate Office Contact Details : +91 6359158825, Website : www.ayokimerchantile.com, Email : ayoki1985@gmail.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED
		30-09-2024 (Unaudited)	30-06-2024 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)
1.	Total Income from Operations	21.736 (72.515)	-	4.000 (6.609)	21.736 (88.062)	11.460 (41.667)
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items#)	(72.515)	(15.547)	(6.609)	(88.062)	(41.667)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items#)	(68.974)	(15.433)	(6.609)	(84.407)	(44.863)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items#)	(68.974)	(15.433)	(6.609)	(84.407)	(44.863)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000
6.	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic :	(28.153)	(6.299)	(2.697)	(34.452)	(2.805)
7.	Diluted :	(28.153)	(6.299)	(2.697)	(34.452)	(2.805)

Notes :
1. The Statement of Unaudited Financial Result for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14.11.2024.
2. These Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and requirement of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
3. The previous period figures have been regrouped/reclassified wherever required to conform to the current year's presentation.
4. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review Report" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015. There are no qualifications in the audit report.
5. Based on the guiding principles given in Ind AS-108 on "Operating Segments", the Company's business activity fall within a single operating segment namely consultancy and other services.
6. No investor complaints remain pending at the Quarter Ended on 30th September, 2024.
7. The above Financial Results are also available on the Company's website www.ayokimerchantile.com and BSE Limited's website www.bseindia.com.

Sd/-
GAURAV GUPTA
MANAGING DIRECTOR
(DIN : 06741475)

Place : Vadodara
Date : 14.11.2024

केनरा बैंक Canara Bank
A Bank of India Undertaking

CANARA BANK, NERUL EAST II BRANCH

REF:RO/LEGAL/SARFAESI/22/2024/MV DATE: 11.11.2024
To: **MRS. JYOTI VICKY JAISWAL**,
FLAT NO. 402, MONARCH FORTUNE, PLOT NO. 19, SECTOR 18 KHARGHAR, NAVI MUMBAI, MAHARASHTRA-410210

SUBJECT: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AMENDED FROM TIME TO TIME.

Sir/Madam,
The undersigned being the Authorized Officer of CANARA BANK, NERUL EAST II branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred to as "the Act") do hereby issue this notice to you as under:
That **Mrs. JYOTI VICKY JAISWAL** (hereinafter referred to as "THE BORROWER") has availed credit facility/ facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favor of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s of **Rs. 19,69,000.00 (Rupees Nineteen lakh sixty nine thousand only)** in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.
You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.
However, from AUGUST 2024, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to **Rs. 17,03,202.87/- (Rupees Seventeen lakhs three thousand two hundred two and paise eighty seven only)** the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the Borrower/ Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facilities having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt, instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 29.10.2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.
The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.41% Per Annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.
Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of **Rs. 17,03,202.87/- (Rupees Seventeen lakhs three thousand two hundred two and paise eighty seven only)** together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec.13 (2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:
13(4) In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely:
• Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
• Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt;
Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt;
And under other applicable provisions of the said Act.
Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.
You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income.
This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.
This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.
Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.
Thanking You,
Yours Faithfully,
AUTHORISED OFFICER

SCHEDULE A
(DETAILS OF CREDIT FACILITIES AVAILED BY THE BORROWER)

SERIAL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT
1	54967740000384	OSL- SYND NIVAS NEW CONSTRUCTION	21/04/2015	Rs. 19,69,000.00

SCHEDULE B
(DETAILS OF SECURITY ASSETS)

SL. NO.	IMMOVABLE	NAME OF THE TITLE HOLDER
1	FLAT NO 302, 3RD FLOOR, A WING, BUILDING NO. 4 SAI ENCLAVE CHS LTD, VILLAGE SHILOTTAR RAICHUR, OFF PANVEL MATHERAN ROAD, SUKAPUR, PALDEVAD, TALUKA NEW PANVEL, DISTT. RAIGAD-410206 Admeasuring 558 Sq. Ft. Built up Area	Mrs. JYOTI VICKY JAISWAL

SCHEDULE C
(DETAILS OF LIABILITY AS ON DATE)

SL. NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT
1	54967740000384	OSL- SYND NIVAS NEW CONSTRUCTION	21/04/2015	Rs. 17,03,202.87

50 years of opinion that shapes opinions.

Business Standard
Years of Insight

Carbs one device to impact 50% of L&L-bound lives

GPT group

GPT HEALTHCARE LIMITED
Registered Office: GPT Centre, JC-25, Sector - III, Salt Lake, Kolkata - 700 106
CIN : L70101WB1989PLC047402, Website: www.ilshospitals.com
Email: ghl.cosc@gptgroup.co.in, Phone - 033 - 4050 7000

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2024
(₹ in lakhs)

Particulars	Quarter Ended	Year to date ended	Quarter Ended
	30.09.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)
1 Total Revenue from operations	10,566.28	20,348.26	10,797.51
2 Net Profit before tax from ordinary activities	2,068.80	3,535.69	1,948.60
3 Net Profit after tax from ordinary activities	1,482.11	2,478.56	1,350.30
4 Total Comprehensive Income	1,482.52	2,479.25	1,353.88
5 Equity Share Capital of face Value of ₹ 10/- each	8,205.48	8,205.48	7,990.43
6 Other Equity			
7 Earnings per equity share (of ₹ 10 each) [not annualised]* Basic & Diluted	1.81*	3.02*	1.69*

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended September 30, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.ilshospitals.com.
2. There are no extra ordinary items during the above periods.

Sd/-
Dwarika Prasad Tantia
Executive Chairman
DIN : 00001341

Place : Kolkata
Date : November 14, 2024

